

सन २०१०-११ या वित्तीय वर्षासाठी मुख्य
लेखाशीर्ष २२२५ मागणी क्र. टी-२
मागासवर्गीयांचे कल्याण या
लेखाशिर्षाखाली पुनर्विनियोजन.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०१०/प्र क्र. १/का.६
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २२ नोव्हेंबर, २०१०.

शासन निर्णय :- या निर्णयान्वये मागणी क्र.टी-२,मागासवर्गीयांचे कल्याण लेखाशिर्ष -२२२५ १०२५ व २२२५ १२३२ यावरील महसूली खर्च या खालील सन २०१०-११ या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध तरतूदीचे सोबतच्या विवरणपत्र-अ प्रमाणे पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात येत आहे.

२. या शासन निर्णयान्वये **आदिवासी सेवक संस्था पुरस्कार कार्यक्रमाकरिता** उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतूदीपेक्षा त्या त्या शीर्षाखाली जादा खर्च होणार नाही याची काळजी नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी. या रक्कमा खर्च करताना या विभागाच्या तसेच वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे.

३. सदर तरतूद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत असून त्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०१०११२२२०२४०९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

श. र. सावंत
२२/११/१०

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,
मा.मंत्री (आ.वि.), यांचे स्वीय सहाय्यक,
मा.राज्यमंत्री (आ.वि) यांचे स्वीय सहाय्यक
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
महालेखापाल, महाराष्ट्र १-२ (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परिक्षा) मुंबई / नागपूर
निवडनस्ती (का.६)

विवरणपत्र-अ

शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क.बी.यु.डी -2010/प्र.क्र.1/का.6, दि. 22 नोव्हेंबर, 2010 अन्वये सन 2010-11 मधील खर्च भागविण्यासाठी पुनर्विनियोजन रक्कमा दर्शाविणारे विवरणपत्र

अ.क्र.	प्रधान शीर्ष/गोप शीर्ष/उपशीर्ष	दि.31.3.2011 पर्यंतचा अपेक्षित खर्च	सन 2010-11 करिता अर्थसंकल्पीय तरतूद	पुनर्विनियोजनासाठीची प्रस्तावित रक्कम	पुनर्विनियोजन नंतरची रक्कम
1	2	3	4	5	6
(अ) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे जादा रक्कमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी					
योजनेतर					
1	(00) (01) आदिवासी विकास आयुक्तालय (22251025) 28 -व्यावसायिक व विशेष सेवा	1950000	200000	1750000	1950000
(ब) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदानासह पुनर्विनियोजनाद्वारे कमी रक्कमा प्रस्तावित केल्या आहेत अशा बाबी					
योजनेतर					
1	(03) (01) शासकीय आश्रमशाळा (2225 1232) 19-आहार खर्च	695318000	697068000	1750000	695318000

श्री. र. सावंत
20/11/10

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी